

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -
महाराष्ट्र, नागपूर, आयुक्तालय, विभागीय आयुक्त
/जिल्हाधिकारी /जिल्हा परिषद /तालुका
कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
दिनांक ०१.०१.२०१८ ते २८.०२.२०१८.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मग्रारो-३

१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: २० जानेवारी, २०१८.

वाचा :-

- १) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: पदनी-२०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि.११.०२.२०१६
- २) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: पदनी-२०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि. २१.०९.२०१६
- ३) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: पदनी-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क. दि. १०.०२.२०१७
- ४) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र. ५/मग्रारो-३, दि. ३१.५.२०११.
- ५) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र. ५/मग्रारो-३, दि. २२.६.२०११.
- ६) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र. ५/मग्रारो-३, दि. १८.७.२०११.
- ७) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०१०/प्र.क्र. ७३/मग्रारो-३, दि. १५.९.२०११.
- ८) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१४/प्र.क्र.२१/मग्रारो-३, दि.०१.०३.२०१४
- ९) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: इपीडी-१०१४/प्र.क्र.२०४/का-१४२१, दि. ०२.०७.२०१४
- १०) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१४/प्र.क्र.१६८/मग्रारो-३, दि. १३.११.२०१४
- ११) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१६/प्र.क्र. २९ /मग्रारो-३, दि. १०.१०.२०१६
- १२) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र. ३०/मग्रारो-३, दि. ०६.०३.२०१७
- १३) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र. ३०/मग्रारो-३, दि. ०९.१०.२०१७

प्रस्तावना :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करणेसाठी शासन निर्णय क्र.आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मग्रारो-३, दिनांक ०९.१०.२०१७ अन्वये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तालुका स्तर व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयातील एकूण १०७३ पदांना दिनांक ०१.१०.२०१७ ते दिनांक ३१.१२.२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उक्त १०७३ पदांची आवश्यकता आहे. सबब, विभागीय

आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील १०५२ पदे अस्थायी असल्याने त्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर येथे निर्माण करण्यात आलेली २१ पदे अशा एकूण १०७३ पदांना दिनांक ०१.०१.२०१८ पासून पुढे मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०८.०१.२०१८ अन्वये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिलेल्या अधिकारानुसार या शासन निर्णयान्वये रोजगार हमी योजनेतर्गत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयातील कार्यरत असलेल्या एकूण १०५२ पदे व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेली २१ पदे अशा एकूण १०७३ पदांना दि. ०१.०१.२०१८ ते दिनांक २८.०२.२०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर पदांचा तपशील सोबतच्या परिशिष्ट क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आला आहे.

२. मंजूर पदांपैकी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त असलेली पदे वगळण्यात येतील.

३. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र नागपूर, विभागीय आयुक्त (रोहयो), जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व एकूण पदांचा आढावा घेऊन नेमकी किती पदे आवश्यक आहेत, याबाबतची माहिती दिनांक २५.०१.२०१८ पूर्वी विभागास सादर करावी. जेणेकरून दिनांक २८.०२.२०१८ पूर्वी सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीची मान्यता घेता येईल.

४. सदर मुदतवाढ दिलेल्या पदांवरील खर्च मागणी क्रमांक “ओ-३, मुख्यशिर्ष-२५०५, ग्रामीण रोजगार-६०-इतर कार्यक्रम-००१- रोजगार हमी योजना-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-(०१)(०१) रोजगार हमी योजना- (२५०५००२२)” या लेखाशिर्षाखाली सन २०१७-१८ या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. हा शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णय पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आपुक, दिनांक ०८.०१.२०१८ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२०१३५०४९७२१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रशांत र. पिंपळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१	प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई	१३	सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२	प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई	१४	उपायुक्त (मग्रारोहयो), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय
३	प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई	१५	सर्व उपजिल्हाधिकारी (मग्रारोहयो), (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)
४	प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई	१६	महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
५	प्रधान सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई	१७	महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
६	प्रधान सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई	१८	संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, बांद्रा, मुंबई.
७	सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.	१९	संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
८	सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	२०	सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)
९	सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	२१	वित्त विभाग (कार्या- ब्यय-८ /वि.सु.-१)
१०	सर्व विभागीय आयुक्त	२२	सर्व उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी नियोजन विभाग, (मग्रारोहयो)
११	सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)	२३	कार्यासन मग्रारोहयो-१ (सारग्रंथासाठी)
१२	आयुक्त, मगारारोहयो-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर	२४	निवडनस्ती, मग्रारो-३

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मगारो-३, दिनांक २०.०१.२०१८ चे सहपत्र

परिशिष्ट - १

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयाचा आकृतिबंध

अ.क्र.	पदाचे नांव	पदांची संख्या
१.	आयुक्त (भा.प्र.से)	१
२.	सह आयुक्त (अधिक्षक अभियंता जलसंपदा)	१
३.	उप आयुक्त (अधिक्षक कृषि अधिकारी)	१
४.	सहाय्यक आयुक्त (उप जिल्हाधिकारी)	१
५.	सहाय्यक आयुक्त (उपमुख्य कार्यकारी अधिकारी)	१
६.	सहाय्यक संचालक (लेखा)	१
७.	नायब तहसिलदार	१
८.	लेखाधिकारी	१
९.	विस्तार अधिकारी	१
१०.	कनिष्ठ अभियंता (जलसंपदा)	१
११.	संशोधन अधिकारी (सांख्यिकी)	१
१२.	संशोधन सहाय्यक (सांख्यिकी)	१
१३.	सहाय्यक लेखा अधिकारी	१
१४.	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१
१५.	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१
१६.	कृषि सहाय्यक	१
१७.	डाटा एन्ट्री ऑपरेटर	२
१८.	लिपिक-टंकलेखक	३
एकूण		२१

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मगारो-३, दिनांक २०.०१.२०१८ चे सहपत्र

परिशिष्ट २

विभागीय आयुक्त कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

अ.क्र.	पदांची नांव	प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील पदांची संख्या						एकूण
		कोकण	नाशिक	पुणे	औरंगाबाद	अमरावती	नागपूर	
१	२	३	४	५	६	७	८	९
१.	उपायुक्त (रोहयो)	१	१	१	१	१	१	६
२.	अधिक्षक कृषि अधिकारी	१	१	१	१	१	१	६
३.	कार्यकारी अभियंता (जलसंपदा)	१	१	१	१	१	१	६
४.	उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.वि.से.) गट-अ	१	१	१	१	१	१	६
५.	नायब तहसिलदार	१	१	१	१	१	१	६
६.	लेखाधिकारी	१	१	१	१	१	१	६
७.	सहाय्यक लेखाधिकारी	१	१	१	१	१	१	६
८.	कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता/ शाखा अभियंता (सा.बा.वि.)	१	१	१	१	१	१	६
९.	अव्वल कारकून	५	५	५	५	४	४	२८
१०.	लघुलेखक (नि.श्रेणी)	२	२	२	२	२	२	१२
११.	लघुटंकलेखक	२	२	२	२	२	२	१२
१२.	लिपिक-टंकलेखक	२	२	२	२	२	२	१२
१३.	लेखा लिपिक	१	१	१	१	१	१	६
१४.	वाहन चालक	३	३	३	३	३	३	१८
१५.	शिपाई	४	४	४	४	४	४	२४
	एकूण	२७	२७	२७	२७	२६	२६	१६०

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मग्रारो-३, दिनांक २०.०१.२०१८ चे सहपत्र

परिशिष्ट ३

जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

अ.क्र.	जिल्हा	उप जिल्हा- धिकारी	उप अभियंता (ज.सं.)	कनिष्ठ अभियंता (सा.बा.वि.)	सहा. लेखा अधिकारी	नायब तहसिलदार	अव्वल कारकून	लघू टंकलेखक	लिपिक- टंकलेखक	वाहन चालक	शिपाई	एकूण
१	ठाणे	१	--	१	१	--	१	--	१	--	--	५
२	पालघर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२	रायगड	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३	रत्नागिरी	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
४	सिंधुदूर्ग	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
५	नाशिक	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
६	धुळे	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
७	नंदुरबार	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
८	जळगांव	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
९	अहमदनगर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१०	पुणे	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
११	सातारा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१२	सांगली	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१३	सोलापूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१४	कोल्हापूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१५	औरंगाबाद	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१६	जालना	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१७	परभणी	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१८	हिंगोली	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१९	बीड	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२०	नांदेड	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२१	उस्मानाबाद	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२२	लातूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२३	अमरावती	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२४	बुलढाणा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२५	अकोला	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२६	वाशिम	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२७	यवतमाळ	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२८	नागपूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२९	वर्धा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३०	भंडारा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३१	गोंदिया	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३२	चंद्रपूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३३	गडचिरोली	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
	एकूण	३४	३३	३४	३४	३३	३४	३३	३४	३३	३३	३३५

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मग्रारो-३, दिनांक २०.०१.२०१८ चे सहपत्र
परिशिष्ट ४

जिल्हा परिषद कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

अ.क्र.	जिल्हा	कृषि अधिकारी (वर्ग-२)	गटविकास अधिकारी (वर्ग-२)	सहा. लेखा अधिकारी	वरिष्ठ सहाय्य क	लिपिक- टंकलेखक	शिपाई	एकूण
१	ठाणे	१	१	१	१	१	१	६
२	पालघर	१	१	१	१	१	१	६
३	रायगड	१	१	१	१	१	१	६
४	रत्नागिरी	१	१	१	१	१	१	६
५	सिंधुदूर्ग	१	१	१	१	१	१	६
६	नाशिक	१	१	१	१	१	१	६
७	धुळे	१	१	१	१	१	१	६
८	नंदुरबार	१	१	१	१	१	१	६
९	जळगांव	१	१	१	१	१	१	६
१०	अहमदनगर	१	१	१	१	१	१	६
११	पुणे	१	१	१	१	१	१	६
१२	सातारा	१	१	१	१	१	१	६
१३	सांगली	१	१	१	१	१	१	६
१४	सोलापूर	१	१	१	१	१	१	६
१५	कोल्हापूर	१	१	१	१	१	१	६
१६	औरंगाबाद	१	१	१	१	१	१	६
१७	जालना	१	१	१	१	१	१	६
१८	परभणी	१	१	१	१	१	१	६
१९	हिंगोली	१	१	१	१	१	१	६
२०	बीड	१	१	१	१	१	१	६
२१	नांदेड	१	१	१	१	१	१	६
२२	उस्मानाबाद	१	१	१	१	१	१	६
२३	लातूर	१	१	१	१	१	१	६
२४	अमरावती	१	१	१	१	१	१	६
२५	बुलढाणा	१	१	१	१	१	१	६
२६	अकोला	१	१	१	१	१	१	६
२७	वाशिम	१	१	१	१	१	१	६
२८	यवतमाळ	१	१	१	१	१	१	६
२९	नागपूर	१	१	१	१	१	१	६
३०	वर्धा	१	१	१	१	१	१	६
३१	भंडारा	१	१	१	१	१	१	६
३२	गोंदिया	१	१	१	१	१	१	६
३३	चंद्रपूर	१	१	१	१	१	१	६
३४	गडचिरोली	१	१	१	१	१	१	६
	एकूण	३४	३४	३४	३४	३४	३४	२०४

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१७/प्र.क्र.३०/मग्रारो-३, दिनांक २०.०१.२०१८ चे सहपत्र

परिशिष्ट - ५

तालुका स्तराचा सुधारीत आकृतिबंध

अ.क्र.	जिल्हाधिकारी कार्यालय	तालुक्यांच्या संख्येनुसार अव्वल कारकूनांची मंजूर पदे
१	ठाणे	१५
२	रायगड	१५
३	रत्नागिरी	९
४	सिंधुदुर्ग	८
५	नाशिक	१५
६	धुळे	४
७	नंदुरबार	६
८	जळगांव	१५
९	अहमदनगर	१४
१०	पुणे	१३
११	सातारा	११
१२	सांगली	१०
१३	सोलापूर	११
१४	कोल्हापूर	१२
१५	औरंगाबाद	९
१६	जालना	८
१७	परभणी	९
१८	हिंगोली	५
१९	बीड	११
२०	नांदेड	१६
२१	उस्मानाबाद	८
२२	लातूर	१०
२३	अमरावती	१४
२४	बुलढाणा	१३
२५	अकोला	७
२६	वाशिम	६
२७	यवतमाळ	१६
२८	नागपूर	१३
२९	वर्धा	८
३०	भंडारा	७
३१	गोंदिया	८
३२	चंद्रपूर	१५
३३	गडचिरोली	१२
३४	एकूण	३५३